

12.09.2020

**To**  
**Dept. of Corporate Service**  
**Bombay Stock Exchange Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street,  
Mumbai 400 001

**Scrip Code No. 526901**

**Sub: Submission under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Dear Sir/Madam

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copy of news paper cutting of Business Standard (English Newspaper) on Friday, the 11<sup>th</sup> September, 2020 and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) of Saturday, the 12<sup>th</sup> September, 2020 wherein following matter is being published:

- Extract of the Un-Audited Financial Results for the 1<sup>st</sup> Quarter ended 30<sup>th</sup> June, 2020.

Kindly take the same on your records.

Thanking you  
Yours faithfully  
For **Sonal Adhesives Limited**

**Sandeep Arora**  
**Managing Director**  
DIN: 00176939



Encl: As Above

## **SONAL ADHESIVES LIMITED**

Regd. Off. : Plot No. 28/1A, Village Dheku, Takai Adoshi Road, Off. Khopoli-Pen Road, Taluka – Khalapur, Dist. – Raigad, P. O. Khopoli – 410 203.  
CIN No.L02004MH1991PLC064045 Email : info@sonal.co.in Tel No.+91 2192 262620 Fax : +91 2192 268478 Tel No. +91 22 61316131

[www.sonal.co.in](http://www.sonal.co.in)

## लॉकडाउनमध्ये पोलिस मारहाणीत

## तरुणाचा मृत्यू

**मुंबई, दि. ११, (प्रतिनिधी)**

लॉकडाउनमध्ये विनाकारण घराबाहेर पडून नियमभंग करणाऱ्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यातील चार पोलिसांना बुधवारी अटक करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या समितीने केलेल्या चौकशीनंतर मिळलेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात मारहाण करून जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालाच खोटा गुन्हा दाखल करण्याचा आरोप या पोलिसांवर असून, चौघांना न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत कोर्टाडी सुनावली आहे. विलोपनांची नेहऱ्हाणार परिसरात राहू देवेंद्र हा त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. लॉकडाउन कालावधीत तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी जात असताना पोलिसांनी अडवले. योग्य कारण न सांगता आल्याने त्याला कारवाईसाठी जुहू पोलिस ठाण्यात नेले. असे असताना सकाळी सहाच्या सुमारास येथूनच जवळ राजू बेसुद्धावस्थेत सापडला. त्याला कूपर रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अज्ञात हल्लेखोरांने किंवा जमावाने केलेल्या मारहाणीत राजुचा मृत्यू झाला असावा, अशा प्रकराचा गुन्हा जुहू पोलिसांनी दाखल केला. मात्र पोलिसांची माहिती खोटी असून रात्रभर पोलिस ठाण्यात केलेल्या मारहाणीत राजू याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या भावाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहाय्यक पोलिस आयुक्तांना दिले होते. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याप्रकरणाची विभागीय चौकशी सुरु केली. प्रारंभिक चौकशीत याप्रकरणात आरोपी असलेल्या कान्हेरबल संतोष देसाई, आनंद गायकवाड, दिवांबर चव्हाण, अंकुश पालवे यांच्यावर टाफका ठेवण्यात आला आहे. हे कृत्य पोलिस दलाची प्रतीमा मलिन करणारे असल्याचे नमूद करीत या चौघांना ऑगस्टमध्ये पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले. पुढील चौकशीमध्ये आरोपी पोलिसाविरुद्ध सीसीटीव्ही फुटेज, तसेच आणखी काही पुरावे हाती लागल्याने बुधवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

## ५० वर्षात ६८ टक्के वन्यजीव घटले

**मुंबई, दि. ११, (प्रतिनिधी)**

गेल्या ५० वर्षांमध्ये वन्यजीवांच्या संख्येत सुमारे ६८ टक्के घट झाली आहे, तर गोड्या पाण्यातील परिसंस्थेचा विचार करता येथील सजीवसंख्येत ८४ टक्के घट आढळून आली आहे. 'डब्ल्युडब्ल्यूपीफ'चा द लिव्हिंग प्लॅनेट २०२० अहवालात या बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. 'डब्ल्युडब्ल्यूपीफ' इंडियाचा माध्यमातून आयोजित एका वेबिनारमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. लंडनच्या झ'ऑर्लॉजिक सोसायटीच्या सदस्यांने हा अहवाल दर दोन वर्षांनी प्रकाशित केला जातो.सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी, मासे यांच्या संख्येत सन १९७० पासून सुमारे दोन-तृतीयांश घट आढळून आली आहे. जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामात पडसाद मानवी आयुष्यावरही उमटत आहेत. गोड्या पाण्यातील कमी होणाऱ्या प्रजाती पाण्याच्या बळगत्या आरोग्य निदेशकांचेही सूचक आहे. त्यामुळे मानवाला उपलब्ध होणाऱ्या पाण्याशीही याचा थेट संबंध आहे.

सन २०२३पर्यंत पाण्याची मागणी दुप्पटीने वाढणार आहे. सध्या देशातील २० नद्यांपैकी १४ नद्यांच्या पात्राचा विचार करता येथे पाण्याची अतिरिक्त मागणी आहे. या पाश्र्चार्मीवर पाण्याची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावट निर्माण होणार आहे. या वास्तवासोबतच भारतातील पाणथळ जगाही नट होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. अहवालानुसार जागतिक सरावर सुमारे ८५ टक्के पाणथळ जगा नष्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पृथ्वीच्या ७५ टक्के भूभागावर मानवी हस्तक्षेप होत आहे. यामुळे जैवविविधतेमध्ये सातत्याने घट होत आहे. या अहवालात पहिल्यांदाच वनस्पतींच्या प्रजातींबद्दलही नमूद करण्यात आले आहे.

<b>PUBLIC NOTICE</b>
Notice is hereby given that my client <b>Mr. Manish Kamdar</b> , proposes to purchase Flat No.603, admeasuring 46.61 sq. meters built-up area, situated on the 6th floor J-Wing of GOKUL HEMBAI (D-M) CHS Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, from <b>Mrs. Rashmi Girish Sadalge &amp; Mrs. Shylaja Nanjundappa</b> , joint members of the said Society. All persons having any claim in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim
<b>Date<span> </span>: 11.09.2020</b>
<b>Place<span> </span>: Mumbai</b>
<b>Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai –400 101</b>
<b>sd/-</b>
<b>M.R.Nair, Advocate</b>

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अश्रील **श्रीमती सुखरू नविनचंद्र पटेल** या फ्लॅट क्र.१५, तळमजला, क्षेत्रफळ ५६० चौ.फु. बिल्डअप क्षेत्र, हिंदर कोहोमोलि, बागमनाडा, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००११ ही जागा त्यातील सर्व १००% शेअर, अधिकार, हक्क व हित यासह दी हिंदर कोहोमोलि., महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंदणी क्र.बीओएम/एफएसएच/११३३/१९६६ नुसार नोंदणीकृत असलेल्या सोसायटीद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.५५/द्राप प्रस्तुत अनुक्रमांक २७१ ते २७५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५५०/- प्रत्येकीचे ५ पुराणेपणे भरणा केलेली शेअर्स **श्रीमती प्रणाली प्रशांत मंदुकर** व **प्रशांत गोविंद मंदुकर**, सदर फ्लॅटचे ते मालक व ताबेदार आहेत, यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत. बिऱ्हाड/डेव्हलपर/बऱ्हाक आणि श्रीमती देवयानी सुंदर चौबल, श्री. सुंदर गणेश चौबल यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा हस्तला/गहाळ झालेला आहे. जर काही दवा/आक्षेप असल्यास कृपया खालील स्वाक्षरीकामी बॉकलाकडे त्यांचे आक्षेप/दवा पुराव्यांसह सर्व आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपुढील १४ दिवसांत कळवावे. व्हित्त काळावधीत कोणताही दवा व मिळाल्यास असे समजवत जाईल की, हस्तलेल्या करारनामाबाबत मालमत्तेवर कोणताही दवा नाही. आन दिनांकीत १२ सप्टेंबर, २०२०

सही /-  
दित्री गायी  
वकील चर न्यायालय  
९, १४ मजला, जुहाू महावीर कोहोमोलि., के.डी. रोड, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६.

### जाहिर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्वांना कळविण्यात येते की : तुकडी जिल्हा ठाणे, पोेट तुकडी तहसिल कल्याण मधील मौजे टिटवाळा या गावची कल्याण डोंबिवली महानगरपालीकेच्या हद्दीतील टिटवाळा विभागातील १) श्रीकृष्ण भिका बडगुजर २) अशोक ज्यंबक चौधरी यांचे मालकीची व सरकार कागदी तलाठी दप्तरी गा.न.ं.७, ७अ व १२ ता त्यांचेक नावे असलेली बिनशेतीची जमिन.

**सहई नं.** **क्षेत्र आर चौरस मीटर** **आकार रू.पैसे**  
२२९/३/अ/७ **३-६०.००** **०.००**  
या जमिनीस चरु:विमा: **पुर्वस** : महानगरपालीकेचा १ मीटर रूंदीचा रस्ता. **पश्चिमे** :- कविता प्रविण निमजे यांचे मालकीचा प्लॉट नं.६ ची जागा. **दक्षिणे** : रेखांकन नकाशा प्रमाणे ६ मीटर रूंदीचा रस्ता. **उत्तरेस** :- सर्व नं.२०२ व २०३ ची हद्द. वर वर्णन केलेली जमिनीची जमिन सदर जमिन मालकांपासून आमचे अधिकार १) बजरंग म्यारिटीनात अद्यवाल व २)श्री. प्रसाद पुरूषोत्तम दत्ता यांनी वित्तले घेण्याचे योजून जमिन मालकांबरोबर रचबंदार ठरविलेला आहे. या जमिनीत अन्य कोणाचाही मालकी हक्क, कब्जा, वहिदाव, वापर, इजमेट, कुलमुखत्यारी, केअर टेंकर, पोटीगी वगैरे अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसीध्द झाल्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या अंद खालील पत्त्यावर लेखी कळवून त्याची शाबीती करावी व नोंदणी करावी. तसे केले नाही तर कोणाचाही हक्क नाही व असल्यास तो सोडून दिला असे समजण्यांत येईल. व त्या नंतर आमचे अशील मिळकतीचा खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. त्या नंतर कोणाचीही तक्रार विचारांत घेतली जाणार नाही ह्याची नोंद घ्यावी.

**पत्ता :** सी. झोजनाला विल्डींग, पुष्पराज **सही/-**  
हॉटेलाच्या मागे मध्यमअली चौक, कल्याण. ठाणे **अॅड. मंगार विश्राम दुर्वे**

<b>साई रत्ना को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.</b>
कांदवरी हॉलजवळ, मिरा भाईंदर रोड, शिवार गाईनजवळ, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७.

### जाहीर सूचना

खालील मिळकतीचे मानीय अभिहस्तांतरण करून मिणेणेबाबत उपरोक्त संस्थेकडून या कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झाला आहे. सदर अर्जाची पुढील सुनावणी दिनांक **२४.०९.२०२० रोजी दु.२.००वा.** निश्चित केली आहे.
म. एस.आर. कन्व्हन्शन, श्री. सुंदर बहादुर सिंग, श्री. शशी आर. उपाध्याय, फिलोमीना निचलोव गोम्म, चार्ली जसीन गोम्म, क्लौरा प्रान्सिस डिसोझा, डि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कं.प्रा.लि. आणि या मिळकतीबाबत ज्या कोणाचे हितसंबंध असतील त्यांनी त्यांचे म्हणणे वरील सुनावणीच्या दिशेशी व वेळी हजर राहून सादर करावे. अन्यथा कोणाचीही काहीही हरकत नाही असे पुढील पत्रक पुढील कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
**मालमत्तेचे वर्णन** – नाव गोडवंब, ता. ठाणे, जि. ठाणे.

<b>सहई क्र.</b>	<b>हिस्सा क्र.</b>	<b>क्षेत्रफळ चौ.मी.</b>
सुना क्र. ३६७, नवीन क्र. ६४		५३० चौ.मी.
<b>टिकानो</b> : १ मंजा मजला, गावदेवी मंडई,	<b>(फिरण सोनावणे)</b>	
गावदेवी रस्तामजळ, ठाणे (प.).	सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक	
<b>दिनांक</b> : ११.०९.२०२०.	सहकारी संस्था, ठाणे.	
<b>PUBLIC NOTICE</b>		
NOTICE is hereby given that flat bearing No. 202, 'A' Wing of NOOR MAHAL Co-operative Housing Society Ltd, Pipe Line, Behind Sagar Building, Kuria (W), Mumbai 400700, was in the name of Mr. HAFIZ HAKIM ZAHIRUDDIN S/O. IDROS ANSARI, Since their death their legal heirs were residing at the said premises.		
Now out of their total legal heirs Mrs. NAJMA ZAHIRUDDIN ANSARI, (Wife of late ZAHIRUDDIN ANSARI 2) Mr. UMAIR HAFIZ ANSARI, have released/ transferred their 66.67% share in flat bearing No. 202, 'A' Wing of NOOR MAHAL Co-operative Housing Society Ltd, Pipe Line, Behind Sagar Building, Kuria (W), Mumbai 400700. By an agreement of release deed dated 31 <sup>st</sup> August 2020 in the name of Mr. UBaidULLAH ZAHIRUDDIN ANSARI		
Any Person having any right, title interest, claim or demand in respect of the said flat, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof to the undersigned secretary of the NOOR MAHAL Co-operative Housing Society Ltd, Pipe Line, Behind Sagar Building, Kuria (W), Mumbai - 400700. Within fourteen days from the date of publication hereof failing which the said society shall transfer the said flat in the name of Mr. UBaidULLAH ZAHIRUDDIN ANSARI, the release of the said release deed.		
Place: Mumbai		
Date <span> </span> : 12/09/2020		
<b>NOOR MAHAL Co-operative Housing Society Ltd.</b>		
<b>sd/-</b>	<b>sd/-</b>	
<b>Secretary/Chairman</b>	<b>Secretary/Chairman</b>	
<b>Kuria (w), Mumbai 400700</b>		

### सुप्रिम इंजिनियरिंग लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय**: आर.२२३, एमआयव्हीसी कॉम्प्लेक्स, ठाणे, वेलापूर रोड, रवाळे, नवी मुंबई-४००७०१. **सीआयएन**: एल९१९१एफएच९८७पीएलसी४३२७५. **दूर.५+९१ ९१६७३२२११**, **ई-मेल**:cs@supremesteels.com

#### टपाल मदतनाची सूचना

सध्याच्या येथे सूचित करण्यात येत आहे की, नॅशनल स्टाॅक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या एफएमपी भागधारकांनी नॅशनल स्टाॅक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एफएसई) च्या डेम बॉकर कमीचे स्वाक्षरीकारिता व्हित्त आसटर्वात कॅनपीच्या सदस्यांना दिनांक १० सप्टेंबर, २०२० रोजीची टपाल मदतना सूचना (साक्षीकरण अहवाल व टपाल मदतनापरिक्रमासह) पाठविण्याची प्रक्रिया ११ इप्टेंबर, २०२० रोजी पुनः सुरु करण्यात आली आहे. त्या सदस्यांचे ई-मेल कॅनपी किंवा डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांस ई-मेलने आणि अन्य सदस्यांना वास्तविक पद्धतीने आदेशित आहेत. सेबी (मांडवल वितरण व निवारण आवश्यकता) अधिनियम, २०१८ चे प्रकरण १ मध्ये निविदाती तरतुदी आणि कॅनपी कायदा २०१३ च्या कलम १०८, ११० सहघातिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे विधम २०, २२ आणि भारतीय कंपनी संविध संख्येद्वारा वितरीत सचिवालय-२ नुसार आणि असे लागू कायदा व अधिनियम (कोणताही वैधानिक फेरबदल किंवा पुर्वजोर्जाशिवाय अंमलातली वेळकॅरिता) नुसार टपाल मदतना (ई-वॉटिंग्सह) द्वारे उपरोक्त टपाल मंजूर करण्यात येईल.

ई-वॉटिंग माध्यम देण्याकरिता कॅनपीच्या संचालक मंडळाने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएलएल) ची सेवा निवृक्त केली आहे. नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या कॅनपीच्या लागामी मालकांच्या यादीत/सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमूद आहेत त्याला टपाल मदतना किंवा ई-वॉटिंगने मतदानाचा अधिकार नाही. नोंद तारखेला सदस्य मस्यचा व्यक्तीनी सदर टपाल मदतना सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

कॅनपी मंडळाने टपाल मदतना व ई-वॉटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकीच्या संचालनाकरिता न्यायनिस म्हणून पी. सिंघानिया अॅण्ड असोसिएट्स्, सनदेलेखापाल यांची नियुक्ती केली आहे. टपाल मदतनाचे नोंद घ्यावी व ई-वॉटिंग शनिवार, १२ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.००चा. प्रारंभ होईल आणि रविवार, ११ ऑक्टोबर, २०२० रोजी सायं.५.००चा. समाप्त होईल. पुराणेपणे भरलेले टपाल मदतनाद्वारा रविवार, ११ ऑक्टोबर, २०२० रोजी सायं.५.००चा. पर्यंत तपासनीसांचे कार्यालय ३९५-१, टुकान क्र.५, मॅट्रिडा मेजान, जे.एस.एस. रोड, चिंरा बाजार, मुंबई-४००००२ येथे पाठवावेत. रविवार, ११ ऑक्टोबर, २०२० रोजी सायं.५.००चा. नंतर प्राप्त असेल असेल जातील. रविवार, ११ ऑक्टोबर, २०२० रोजी सायं.५.००चा. नंतर सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएलएल) द्वारे ई-वॉटिंग बंद केले जाईल.

टपाल मदतनाद्वारा कॅनपीच्या व्यक्तीने कॅनपीच्या वित्तगत प्रस्तावाच्या वित्तगत प्रस्तावांच्या व्यतिरिक्त भागधारकाद्वारे वित्तकी मतांची संख्या किमान दुपटीने असल्यास टपाल मंजूर केले जाईल. आवश्यक बसंसेमने अर्जित करितासह प्रस्तावित मंजूर केल्यास अर्ज शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२० अर्जात टपाल वित्तकीच्या अर्जित करितासह प्रस्तावित मंजूर केल्यास अर्जित जाईल. टपाल मदतना व ई-वॉटिंग टपाल निव्वारण मंडळाने, १३ ऑक्टोबर, २०२० रोजी सायं.५.००चा. अखेरातद्वारे कॅनपीचे नोंदणीकृत कार्यालय-३अर २२३, एफएमपीसी कॉम्प्लेक्स, ठाणे, वेलापूर रोड, रवाळे, नवी मुंबई-४००७०१ येथे अर्जित केला जाईल. तपासनीसांच्या अहवालासह सदर निव्वार कॅनपीच्या **WWW.SUPREMESTEELS.COM** वेबसाईटवर उपलब्ध होईल आणि एफएसईकडे कळवितात जाईल. टपाल मदतना सूचना कॅनपीच्या आणि एफएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सुप्रिम इंजिनियरिंग लिमिटेडकरिता

टिकानो: नवी मुंबई	कृपालनी डहकर
दिनांक: १२ सप्टेंबर, २०२०	कॅनपी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.:२४२१४४

<b>प्रकाश स्टीलेज लिमिटेड</b>				
<b>सीआयएन</b> : एल२७७६एफएच९१९१पीएलसी६५१५४				
<b>नोंदणीकृत कार्यालय</b> : १०१, पला मजला, शंभुजय अपार्टमेंट, २८, सिंधी लेन, नागूरवाई देसाई लेन, मुंबई-४००००८. <b>ई-मेल</b> :cs@prakashsteelceage.com; <b>वेबसाईट</b> :www.prakashsteelceage.com				
<b>टेलि.क्र.</b> :०२२-६६१४४००, <b>फॅक्स क्र.</b> :०२२-६६१४३४९१९				
<b>३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिधित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल</b>				(रु.लाखात)
	<b>संपलेली तिमाही</b>	<b>संपलेली तिमाही</b>	<b>संपलेली तिमाही</b>	<b>संपलेले वर्ष</b>
	<b>३०.०६.२०२०</b>	<b>३१.०३.२०२०</b>	<b>३०.०६.२०१९</b>	<b>३१.०३.२०२०</b>
	<b>अलेखापरिधित</b>	<b>अलेखापरिधित</b>	<b>अलेखापरिधित</b>	<b>लेखापरिधित</b>
<b>तपशील</b>				
एकूण उत्पन्न	३६९.६२	८५३.०३	६५९.६८	३३२५.९२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूई)	(५७.२२)	(६६.७६)	२०.५७	२३१.९०
करपूई कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५७.९२)	(९१.०५)	२०.५७	(८४.५४)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५८.५८)	(९६.६५)	२०.५७	(८३.७९)
कालावधीकरिता एकूण सर्वकम उत्पन्न (काबजकरिता एकमित नफा (करानंतर)				
व इतर सर्वकम उत्पन्न (करानंतर)	(५८.६०)	(९३.६६)	१९.०२	(२५.४६)
भरणा केलेले समागम मांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती)	१७५०.००	१७५०.००	१७५०.००	१७५०.००
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/- प्रत्येकी)				
(खंडीत व अखंडीत कार्याचलनाकरिता)				
१. मूळ	(०.०३)	(०.०६)	०.०१	(०.०५)
२. सौमिकृत	(०.०३)	(०.०६)	०.०१	(०.०५)
<b>टिप:</b>				
१. वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १५३ तसेच त्यातील आवश्यक नियमासह आणि लागू मर्यादित लेखा योजना व सरागनासारक व्हित्त भारतीय लेखाप्रामाण (इंड-एएस) नुसार तयार केले आहे.				
२. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विचोदन व शिफारस करण्यात आले आणि ११ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ते कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांच्या मर्यादित पुनर्विचोकरावर अवलंबून आहे.				
३. सेबी (लिस्टिंग) अॅण्ड अदर डिस्कलोजर रिक्झायमेंट्‌स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/मासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या <b>www.prakashsteelceage.com</b> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <b>www.bseindia.com</b> व <b>www.nseindia.com</b> वेबसाईटवर उपलब्ध आहे.				
<b>मंडळाच्या आदेशान्वये</b>				
<b>प्रकाश स्टीलेज लिमिटेडकरिता</b>				
<b>सही /-</b>				
<b>अशोक एम. सेठ</b>				
<b>सीएफओ व कार्यकारी संचालक</b>				
<b>डीआयएन:००३०१७०६</b>				

<b>sonal</b>	<b>सोनल अॅडिस्टिव्ह्‌स लिमिटेड</b>				
<b>सीआयएन</b> : एल२०१०एफएच९१९१पीएलसी६४२०५					
<b>नोंदणीकृत कार्यालय</b> : प्लॉट क्र. २८/१८, डबल-४अपेरी रोड, बोमोले पेग रोड, पोेट खोपोली, ना. खलामूर, जि. रायगड, खोपोली-४१००१३, महाराष्ट्र.दूर.:९१-२१९२२२२२६२, <b>ई-मेल</b> : info@sonal.co.in, <b>वेबसाईट</b> : www.sonal.co.in					
<b>३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिधित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल</b>					
	(रु.लाखात)				
	<b>एकमेव</b>				
<b>अ. क्र.</b>	<b>तपशील</b>	<b>संपलेली तिमाही</b>	<b>संपलेली तिमाही</b>	<b>संपलेले वर्ष</b>	<b>संपलेले वर्ष</b>
		<b>३०.०६.२०२०</b>	<b>३०.०६.२०१९</b>	<b>३१.०३.२०२०</b>	<b>३१.०३.२०२०</b>
		<b>अलेखापरिधित</b>	<b>अलेखापरिधित</b>	<b>लेखापरिधित</b>	<b>लेखापरिधित</b>
१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)		२४३.३०	९६५.७१	३२५७.६४	३७३७.९६
२. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)		(३.९४)	(४३.६६)	(२५३.९६)	(१३९.२२)
३. करपूई कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)		(३.९४)	(४३.६६)	(२५३.९६)	(१३९.२२)
४. करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)		०.७९	(३१.६९)	(५७८.६८)	(१०२.३५)
५. कालावधीकरिता एकूण सर्वकम उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकम नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकम उत्पन्न (करानंतर))		०.५२	(३१.४९)	(५८८.४८)	(१०१.३५)
६. भरणा केलेले समागम मांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रत्येकी)		६०६.५०	६०६.५०	६०६.५०	६०६.५०
७. उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (वाषिकीकरण नाही)		०.०५	(०.५२)	(३.५०)	(१.६९)
अ. मूळ		०.०५</			

**PUBLIC NOTICE**

I hereby inform on behalf of my client who is a Financial Institution, that one of their loan Applicant/ Borrower, Mr. Sanjay Kantaram Gorde, owned Flat No. R/1-607, on the 6th Floor, Adm.-225 Sq.Ft. (Built Up Area), in the Society Known as 'Mithanagar Dr. Babasaheb Ambedkar SRA Co-op. Hsg. Soc. Ltd.', as under Reg.No. MUM/SRA JHSG/TC/11030/2006, Share Certificate No. 80, Share Bearing No.396 to 400, Constructed on land bearing CTS.No.213 (P) & 217 (P), Situated at Village-Pahadi, Goregaon, Mithanagar, Goregaon (W), Tal. Borivali, within the limits of Greater Mumbai Municipal Corporation, Mumbai-400 104. The said Flat Originally Owned by Mr. Kantaram Bhagoji Gorde & Mrs. Shakuntala Kantaram Gorde, but Mr. Kantaram Bhagoji Gorde died on D.25/12/2004 & Mrs. Shakuntala Kantaram Gorde died on D.07/03/2015, without any will, leaving behind him, his Legal heir 1) Mr. Nilesh Kantaram Gorde (Son), 2) Mr. Anil Kantaram Gorde (Son), 3) Mr. Anil Kantaram Gorde (Son) & 4) Mrs. Manik S. Pate (Married Daughter). Out of this legal heir, one of Mr. Sanjay Kantaram Gorde became member of the Society as per Society bye Laws and with consent of other legal heir. Now we are inviting objection in respect of said Flat. If any Person/Institution having any claim, right, title and interest of whatsoever nature over the same by way of sale; Mortgage; lien; exchange; inheritance; trust; maintenance; adverse possession; lease; leave and license; or otherwise howsoever are hereby required to make known to the undersigned Advocate within 14 days from the date of publication with documentation proof in writing or legal evidence and after expiry of 14 days notice period any claim from any person or public will not be entertained. Place : Mumbai Dated : 11th September, 2020

**PUBLIC NOTICE**

**SLUM REHABILITATION SCHEME UNDER MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971**  
Sub.- Clubbed Letter of Intent for amalgamated Slum Rehabilitation Scheme on plot bearing C.T.S. Nos.157/56, 157/57 to 107 and 159 (pt), 159/11 to 41 of village Majas, Jogeshwari (East) at K/E Ward for slum portion under Regulation 33(10) for "Gangadevi SRA CHS (Prop)" and non-slum portion under Regulation 33 (11) of DCPR 2034.

We, undersigned, are concerned for our clients, M/s Thakur Developers (Developer) and SDG Infrastructure Private Limited (Co-Developer). The Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority has issued LOI on 21st August 2020 bearing No.KE/PVT/0240/2020116/LOI for implementing Slum Rehabilitation Scheme under D.C. Regulations 33(10) read with Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance And Redevelopment) Act, 1971 and non-slum portion under D.C. Regulations 33(11) of DCPR 2034 in respect of the properties more particularly described in the Schedule hereunder written.

All persons having any claim, share, right, title or interest in respect of the property described in the Schedule hereunder or any part thereof by way of sale, transfer, assignment, mortgage, possession, lien, lease, trust, gift, charge, easement, license, inheritance, maintenance or otherwise whatsoever are hereby required to make the same known in writing to us as also to the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority at Administrative Building, Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai 400 051 within 30 days from the publication hereof with documentary proof/evidence thereof.

**SCHEDULE OF THE PROPERTY**

All those pieces and parcels of land admeasuring 7172.90 square metres bearing C.T.S. Nos.157/56, 157/57 to 107 and 159 (pt), 159/11 to 41 of village Majas, Jogeshwari (East), Mumbai 400060 at K/E Ward for implementing slum portion under Regulation 33(10) for "Gangadevi SRA CHS (Prop)" and non-slum portion under Regulation 33 (11) of DCPR 2034 and bounded as follows :

On or towards East : Proposed Road  
On or towards West : Digamber Mahsakar Marg  
On or towards North : Avant Heritage  
On or towards South : R R Thakur Marg

Dated this 10th day of September 2020 For PNP & Associates, Advocates  
Pramod N. Patil, Advocate  
301, 3rd Floor, Yusuf Building, M. G. Road, Flora Fountain, Fort, Mumbai-400001  
Email: pramodpatiladv@gmail.com  
pnpmbai@pnpassociate.com  
Tel. No. 022-68490600 Mobile No.9820007912

**Public Auction of Immovable Property**

Under Section 107(10) (11) of Maharashtra Co-operative Society Act 1961 **Shree Vasantrao Chougule Nagari Sahakari Pat Sanstha** will be conducting Public Auction of the following immovable property of their Loan defaulting as per it's order on the date and time specified below.

This is the third public Auction of the property which is mansion below. If no borrower or any other person not interested buying this property, hence the society will transfer this said property own name per rule no. 85 Maharashtra Co-operative Societies Act 1960 section 100.

Borrower's Name	Borrower's Address	Description of the Immovable Property	Auction Place Date & Time
<b>Laxman Abaji Surve (Deceased)</b> legal heir Since decease 1) Smt. Indira Laxman Surve 2) Mr. Indrapal Laxman Surve 3) Mr. Milind Laxman Surve 4) Mr. Gourav Laxman Surve	R/o. - 103, Mahaveer Mahal, Garodia Nagar, Ghatkhopar, Mumbai (East)	All the pieces & parcel of Residential Building at Unit No. 99, House No. 3596, Sector T.S.L.S.U.M., Node Washi, Turbhe Ward, Navi Mumbai 400 703. Land Area - 3537.20 Sq. Mtrs. alongwith construction thereon	<b>At the Property Site on Wednesday 14-10-2020 at 1-00 pm.</b>

Terms and condition of the Auction will be declared before the auction beging. If the borrower clear his dues before Auction the Auction will be cancelled.

Place : Kolhapur Date : 11/09/2020

Vasantrao Shamrao Chavan & Shashikant Bhimrao More  
Sale & Special Recovery Officer (Authorised Govt. of Maharashtra)

**Shree Vasantrao Chougule Nagari Sahakari Pat Sanstha Maryadi, Kolhapur**  
Head Office : 532/E Ward, Shahupuri, Vyapari Peth, Kolhapur.  
Phone : (0231) 2653325, 2653253

**BOROSIL LIMITED**  
(Formerly known as Hopewell Tableware Limited)

Regd. Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai - 400051  
Ph: 022 6740 6300, Fax: 022 6740 6514  
Website: www.borosil.com, Email: borosilltd@borosil.com

**NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY**

**Sub: Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) – pursuant to Composite Scheme of Amalgamation and Arrangement**

As you are aware, the Honourable National Company Law Tribunal, Mumbai Bench (NCLT) by its order pronounced on January 15, 2020 approved the Composite Scheme of Amalgamation and Arrangement (Scheme) involving the Company. Pursuant to the Scheme, the Scientific & Industrial Product business and the Consumer Product businesses demerged from Borosil Renewables Limited (Formerly known as Borosil Glass Works Limited) into Borosil Limited (the Company) and as a part of the Scheme, the Company allotted 11,40,59,537 Equity Shares of Re. 1 each to those who were the shareholders of Borosil Renewables Limited as on 'Record date' 21.09.2020.

As per NSDL BENPOS as on aforesaid 'Record Date 2', Investor Education and Protection Fund (IEPF) Authority held 28,07,574 equity shares of Re. 1 each of Borosil Renewables Limited, the Demerged Company under the Scheme.

As per the swap ratio of 1:1 under the Scheme, the Company allotted 28,07,574 equity shares of Re. 1 each (excluding fraction equity shares) to Investor Education and Protection Fund Authority, Ministry of Corporate Affairs' on March 13, 2020, which has been credited to their NSDL Depository A/c. No. IN30070810656671 on March 21, 2020.

Fractional amount of sale proceed of Rs. 2,390.10 arising out of sale of 15.50 equity shares of Re. 1 each, has been credited to IEPF account on August 31, 2020, for which IEPF-1 has been filed with MCA on September 08, 2020.

Please note that the shares can be claimed by the concerned shareholders from the IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) along with requisite documents enumerated in the Form IEPF-5. The Rules and the application form (Form IEPF-5), as prescribed by the MCA for claiming the shares, are available on the website of the IEPF Authority (www.iepf.gov.in).

In case of any clarification, please contact M/s. Universal Capital Securities Private Limited (RTA) at Phone: 022-2820 7203/04/05.

**For Borosil Limited**  
(Formerly known as Hopewell Tableware Limited)

**Manoj Dero**  
Company Secretary & Compliance Officer  
FCS 7652

Place : Mumbai Date : 10<sup>th</sup> September, 2020

**TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.**

Registered Address: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013.  
Branch Address: Loda-I-Think Techno Campus Building "A" 4th Floor | Off Pokharn Road No.2 | Behind TCS | Thane(W) | Mumbai 400 607.

**SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY**  
(Under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002)

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the below Borrower/ Co-Borrower that the below described immovable property mortgaged to Tata Capital Housing Finance Ltd. (Secured Creditor), the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of Tata Capital Housing Finance Ltd. (Secured Creditor), will be sold "As is where is" & "As is what is" & "Whatever there is" for recovery of below mentioned Amount. The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below. Whereas the sale of secured asset (as described below) is to be made to recover the secured debt and whereas there was a due amount including all costs, interest etc. as on below mentioned dates. Notice is hereby given that, in the absence of any postponement/discontinuance of the sale, the said secured asset/ property shall be sold by E-Auction at 2 P.M. on below mentioned, at respective branch address. The sealed envelope containing Demand Draft for participating in E-Auction shall be submitted to the Authorized Officer of the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD till 5 PM on the below mentioned dates. The sale of the Secured Asset/property will be on "as is where condition".

Sr. No.	Loan A/c No. Branch	Name of Obliger(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s)	Amount as per Demand Notice	Reserve Price	Earnest Money	Date of Property Inspection	Last Date & Time of submission of Sealed Bid/Offer	Date & Time of E-Auction
1	9320216 Mumbai	Mr. GIRISH JANARDAN GAIKAR (Borrower) Mrs. SUGANDHA GAYKAR (Co-Borrower).	Rs. 10,05,692/- as on 30.05.2016	Rs. 13,92,300/- (Rupees Thirteen Lakh Ninety Two Thousand Three Hundred Only)	Rs. 1,39,230/- (Rupees One Lakh Thirty Nine Thousand Two Hundred Thirty Only)	21-Sep-2020 between 11 AM to 5:00 PM	24-Sep-2020 till 5 PM	25-Sep-2020 between 2.00 PM to 3.00 PM
2	9318297 Mumbai	Mr. VINOD DNYANDEV HIWARRALE (Borrower) & Mrs. DURGA HIWARRALE (Co-Borrower)	Rs. 13,95,477/- as on 22.04.2016	Rs. 12,50,000/- (Rupees Twelve Lakh Fifty Thousand Only)	Rs. 1,25,000/- (Rupees One Lakh Twenty Five Thousand Only)	21-Sep-2020 between 11 AM to 5:00 PM	25-Sep-2020 till 5 PM	28-Sep-2020 between 2.00 PM to 3.00 PM

Description of Secured Asset : Detailed address of the property financed with area FLAT NO. 103, 1 ST FLOOR, A WING, MOTIRAM IMPERIA BUILDING, NILJE, DOMBIVLI (EAST), THANE - 421204 (more fully described in Schedule A here to)

Description of Secured Asset : Detailed address of the property financed with area FLAT NO. A304, ON THIRD FLOOR, ADMEASURING AREA OF 390 SQ. FT. A WING, BUILDING NO.23 ANNAPURNA POJGA CO OP HSG SOC LTD, DESHMUKH HOME COMPLEX KALYAN SHILL RD, OPP TATA POWER GOVALI DOMBIVLI E 421204 (more fully described in Schedule A here to)

At the Auction, the public generally is invited to submit their bid(s) personally. The description of the Secured asset/ property that will be put up for sale is as per above Schedule. The E auction will be stopped if, amount due as aforesaid, with interest and costs (including the cost of the sale) are tendered to the 'Authorized Officer' or proof is given to his satisfaction that the amount of such secured debt, interest and costs has been paid before the date of the auction. No officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and to the following further conditions: The E-auction will take place through portal <https://safesale.auctiontiger.net> or Auctiontiger Mobile App (Android) above dates between 2.00 PM to 3.00 PM with limited extension of 10 minutes each. Terms and Condition: 1. The particulars specified in the Schedule herein above have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. In the event of any dispute arising as to the amount bid, or as to the bidder, the lot shall at once again be put up to auction subject to the discretion of Secured Creditor. 2. The property shall not be sold below the Reserve Price. 3. Bid Increment Amount will be: Rs. 10,000/- (Ten Thousand Only). 4. All the Bids submitted for the purchase of the property shall be accompanied by Earnest Money as mentioned above by way of a Demand Draft favoring the 'TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.' payable at Respective Branches. The Demand Drafts will be returned to the unsuccessful bidders after auction. 5. The highest bidder shall be declared as successful bidder provided that he/she is legally qualified to bid and provided further that the bid amount is not less than the reserve price. It shall be in the discretion of the 'Authorized Officer' to decline acceptance of the highest bid when the price offered appears to be clearly inadequate as to make it inadvisable to do so. 6. For reasons recorded, it shall be in the discretion of the 'Authorized Officer' to adjourn/discontinue the sale. 7. The person declared as a successful bidder shall, immediately after such declaration, deposit twenty-five per cent of the amount of purchase money/bid which would include EMD amount to the 'Authorized Officer' within 24 hours and in default of such deposit, the property shall forthwith be put to fresh auction/Sale by private treaty. 8. In case the initial deposit is made as above, the balance amount of the purchase money payable shall be paid by the purchaser to the Authorized Officer on or before the 15th day from the date of confirmation of the sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be a Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day. 9. In the event of default of any payment within the period mentioned above, the property shall be put to fresh auction/ Sale by private treaty. The deposit including EMD shall stand forfeited by TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD and the defaulting purchaser shall lose all claims to the property. 10. Details of any encumbrances, known to the TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD, to which the property is liable: Nil. Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value: Nil. 11. For any other details or for procedure online training on e-auction the prospective bidders may contact the Service Provider, M/s NexGen Solutions Private Limited, Address: #203, 2nd Floor, Shree Shyam Palace, Sector: 485 Crossroad, Railway Road, Gurugram - 122 006 through its Mobile No. +91 98100 29933, +91 98100 29926, Tel. No. +91 124 4 233 933. E-mail ID: CSO@disposalhub.com or Anjit Bhatt, Email ID: anjit.bhatt@tatacapital.com Authorized Officer Mobile No 9029073280. Please send your query on WhatsApp Number - 9029073280. 12. Please refer to the below link provided in secured creditor's website (Sr. No. 1) <https://bit.ly/328EX5G> & (Sr. No. 2) <https://bit.ly/33acs5l> for the above details.

Place : Mumbai Date : 11.09.2020

Sd/- Mr. Arjit Bhatt, Authorized Officer  
Tata Capital Housing Finance Ltd.

**INNOVATIVE IDEALS & SERVICES (INDIA) LTD.**

CIN L64201MH2000PLC129901  
E-202, Skypark, N. Oshiwara Garden, Off A/JR Glass Road, Goregaon (W), Mumbai-400104  
Phone: 022-67392121 | Email: innovative@innovative.in | www.innovative.in  
**NOTICE OF 20th AGM, BOOK CLOSURE & E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that 20th Annual General Meeting of Members of Innovative Ideals and Services (India) Limited will be held on **Wednesday, September 30, 2020 at 03.00 PM** through Video Conferencing (VC) facility/other Audio Visual Means (OAVM) in compliance with the provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder, SEBI (LODR) Reg., 2015 and circulars issued by MCA and SEBI to transact the Ordinary and Special Business as mentioned in the Notice of the Meeting.

In accordance with the aforesaid circulars, the Notice of 20th AGM alongwith Annual Report for FY 2019-20 is being sent only through electronic mode to those shareholders who have registered their Email Ids with the Company/depositories, which is also available on the website of the Company www.innovative.in, website of the BSE Limited at www.bseindia.com and the AGM Notice is also available on the website of CDSL (agency for providing the Remote e-voting facility) i.e. www.evotingindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per Section 103 of the Companies Act, 2013. Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of the AGM.

All the members are further informed that:

- The remote e-voting period commences on **Sunday, September 27, 2020 at 09:00 am and will end on Tuesday, September 29, 2020 at 05:00 pm**. During this period the members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those members, who are present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.
- The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.
- Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, will be allowed the Login ID and password by sending the request to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com). However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting, he/she can use his/her existing USER ID and password for casting the votes.
- Pursuant to Regulation 42 of the SEBI (LODR) Reg., 2015 and Section 91 of Companies Act, 2013 and the applicable Rules thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **Thursday the September 24, 2020 to Wednesday the September 30, 2020 (both days inclusive)**. The Record date / Cut-off date to determine the eligibility of members for the purpose of e-voting at the 20th Annual General Meeting is **Wednesday the September 23, 2020**.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the FAQs and e-voting manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com), under help section or write an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or call at 1800225533.

In case of any query or grievances regarding voting through electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A wing, 25th floor, Marathon Futrex, Mafatlal Mill Compound, NMJ Shilpi Marg, Lower Parel East, Mumbai-400013 or send an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or call 022-23058542/4033.

By Order of the Board of Directors  
For Innovative Ideals and Services (India) Limited  
Sd/-  
Maqsood Shaikh  
Managing Director

Date: September 11, 2020  
Place : Mumbai

**SBI STATE BANK OF INDIA**  
CORPORATE CENTRE, STATE BANK BHAWAN, MADAME CAMA ROAD, MUMBAI - 400 021.

**NOTICE**

Notice is hereby given that the share/ bond certificate(s) for the undermentioned securities of the bank has/have been lost/misaid with/out duly completed transfer deed (s) by the registered holder (s) / holder (s) in due course of the said share/bond and they have applied to the bank to issue duplicate share/bond certificate(s) in their name. Any person who has claim in respect of the said share/bond should lodge such a claim with the Bank's transfer Agent M/S Alankit Assignments Limited, 205-208, Anarkali Complex, Jhandelwala Extension, New Delhi -110 055, e-mail address: [sbi.ign@alankit.com](mailto:sbi.ign@alankit.com) within 7 days from the date of this notice, else the Bank will proceed to issue duplicate share / bond certificate(s) without any further information.

Sr. No.	Folio No.	Name of the Holder	No. of Shares	Certificate No. From To	Distinctive No. From To
1	00780628	OM PRAKASH CHOUDHARY SUMAN CHOUDHARY	690	(55094)* (55095)*	(7385654571)* (7385655260)*
2	01571517	SWETA VIKAS SHAH VIKAS C SHAH	1500	(141144)* (141144)*	(7417071971)* (7417073470)*
3	02660996	PRABHUDAS BALIRAM PARATE	600	(207295)* (207295)*	(7451132611)* (7451133210)*
4	07000057	R RANI	100	(226123)* (226123)*	(7459860921)* (7459861020)*
5	07000056	R RANI	100	(226122)* (226122)*	(7459860821)* (7459860920)*
6	00819708	PRADYUMNA KUMAR MAJHI	90	(70463)* (70464)*	(7390361291)* (7390361380)*
7	07414779	ZUHARABI P M	550	(6215209)* (6215209)*	(8013820856)* (8013821405)*
8	00816451	SAT PRAKASH SUNEJA KIRAN SUNEJA	30	(69090)* (69090)*	(7389996811)* (7389996840)*
9	02217551	T M VIJAYAKUMAR	500	(181836)* (181836)*	(7437997221)* (7437997270)*
10	02222958	ANNAHEMA JOSEPH K K JOSEPH	600	(182528)* (182528)*	(7438372071)* (7438372670)*
11	02396520	MAHIPAL NAMAVATI	600	(193097)* (193097)*	(7443744131)* (7443744730)*
12	00756662	PANWAN KUMAR SALOCHANA DEVI	600	(46570)* (46570)*	(7384559701)* (7384560300)*
13	00799900	SUSHIL KUMAR SIROTHIA NEELU SIROTHIA	530	(61648)* (61649)*	(7388103261)* (7388103900)*

\*Figures in brackets represent details of current shares of face value of ₹1/- consequent upon stock split (record date 21.11.2014).

Holding of securities in physical form is fraught with risk of bad delivery, misuse by miscreants, loss due to theft, wear and tear, misplacement and most importantly SEBI mandated that request for effecting transfer of security shall not be processed unless the securities are held in dematerialized form with a Depository w.e.f. 01.04.2019.

Place: Mumbai Date: 11.09.2020

NO. OF SHARES: (6490)\*  
NO. OF SHARES: (16)\*

General Manager (Shares & Bonds)

**JBM GROUP**  
Our milestones are touchstones  
**JAY BHARAT MARUTI LIMITED**

Regd. Office: 601, Hemkunt Chambers, 89, Nehru Place, New Delhi-110019 Ph.: 011-26427104  
Fax: 011-26427100 Website: www.jbmgroupp.com CIN: L29130DL1987PLC027342

**STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30<sup>th</sup> JUN 2020**  
(Rs. In Lacs)

Sl. No.	Particulars	STANDALONE		CONSOLIDATED	
		Quarter Ended 30/06/2020	Quarter Ended 30/06/2019	Quarter Ended 30/06/2020	Quarter Ended 30/06/2019
1.	Total Income from operations	7,077.23	44,321.38	7,077.23	44,321.38
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3,154.80)	1,203.09	(3,212.88)	1,202.86
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3,154.80)	1,203.09	(3,212.88)	1,202.86
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,061.02)	785.21	(2,104.42)	784.98
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(1,856.06)	807.96	(1,899.46)	807.73
6.	Equity share capital	1,082.50	1,082.50	1,082.50	1,082.50
7.	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	41,225.34	39,323.40	41,233.98	39,311.33
8.	Earning per Share (of Rs. 5/- each) (not annualised) (For continuing and discontinued operations)-	(9.52)	3.63	(9.72)	3.63
	a) Basic	(9.52)	3.63	(9.72)	3.63
	b) Diluted	(9.52)	3.63	(9.72)	3.63

**Notes:**

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com), and on the Company's website [www.jbmgroupp.com](http://www.jbmgroupp.com)

b) The Company's operations and financial results for the quarter ended June 30, 2020 have been adversely impacted by the outbreak of COVID-19 pandemic and the consequent lockdown announced by the Government of India due to which the operations were suspended for part of the quarter and gradually resumed with requisite precautions. The results for the quarter are, therefore, not comparable with those for the previous quarters.

By Order of the Board  
For JAY BHARAT MARUTI LIMITED  
Sd/-  
S. K. ARYA  
CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

Place : New Delhi  
Date : 10<sup>th</sup> September, 2020

**हिन्दुस्तान कॉपर लिमिटेड**  
**HINDUSTAN COPPER LIMITED**  
(A Government of India Enterprise)

30 जून, 2020 को समाप्त तिमाही के लिए समेकित गैर-लेखापरीक्षित वित्तीय परिणामों का संक्षिप्त विवरण  
Extract of Statement of Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2020

(₹ In crore except EPS)

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30th June 2020 (Unaudited)	31st March 2020 (Audited)	30th June 2019 (Unaudited)	31st March 2020 (Audited)
1	Total Income	441.38	166.47	320.01	888.81
2	Net Profit/(Loss) for the period before tax and share in profit/(loss) of subsidiary and non-controlling interests (before exceptional and extraordinary items)	24.79	(481.19)	31.84	(537.57)
3	Net Profit/(Loss) for the period before tax and share in profit/(loss) of subsidiary and non-controlling interests (after exceptional and extraordinary items)	24.79	(481.19)	31.84	(537.57)
4	Net Profit/(Loss) for the period after tax and share in profit/(loss) of subsidiary & Joint Venture/Associate attributable to owners of the Company (after exceptional and extraordinary items)	29.89	(514.55)	21.19	(568.49)
5	Total income for the period (including other comprehensive income) attributable to owners of the Company	25.95	(533.01)	19.19	(591.95)
6	Paid-up equity share capital (face value of share ₹ 5/- each)	462.61	462.61	462.61	462.61
7	Other equity attributable to owners of the Company	-	-	-	497.34
8	Earnings Per Share (of ₹ 5/- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic (₹)	0.321	(5.561)	0.229	(6.155)
	2. Diluted (₹)	0.321	(5.561)	0.229	(6.155)

**Notes:**

(1) The standalone financial results are available on the Company's website viz. [www.hindustancopper.com](http://www.hindustancopper.com) and on the websites of Stock Exchange viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) & [www.nseindia.com](http://www.nseindia.com). The specified items of the standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2020 are given below:

(2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No. CIR/CFD/FAC/2016 dated July 5, 2016. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and on the company's website